


महाराष्ट्र शिक्षण समिती द्वारा संचलित

महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा

ता. निलंगा जि. लातूर



पर्यावरण प्रकल्प कार्य पुस्तिका



महाराष्ट्र शिक्षण समिती द्वारा संचलित

महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा



प्रमाणपत्र

प्रमाणपत्र देण्यात येते की, कुमार / कुमारी ~~शाहे आश्विनी~~
~~परमेश्वर~~ इयत्ता BCATY हजेरी क्रमांक 63
शैक्षणिक वर्ष 20-20 मधील प्रकल्प कार्य Renewable Resources
या विषयावर मार्गदर्शक शिक्षक / प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली अपेक्षित
सर्व कामकाज, माहिती संकलन व अहवाल लेखन विद्यापीठाच्या कला लेखन
नियमाप्रमाणे प्रकल्प कार्य तयार केलेले आहे. सदर प्रकल्प कार्य हे संबंधित
विद्यार्थ्याने स्वतः संकलित केलेले आहे.

सदर प्रकल्प कार्य हे संबंधित विद्यार्थ्याने स्वतः संकलित केलेल्या
लेखन सामग्रीवर आधारित असून स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिले आहे.

दिनांक : 27/10/23




मार्गदर्शक

परिक्षक


प्राचार्य / उपप्राचार्य
Maharashtra Mahavidyalaya
Nilanga 413521 Dist Latur

RENEWABLE

RESOURCES



RENEWABLE RESOURCES

Introduction:-

Resources which can be renewed or reproduced by physical, chemical or mechanical processes are called renewable resources.

Ex: solar energy, water, wind energy, Wild Life, forests etc.

• Renewable energy is generated by sources that can be replenished with a relatively short period of time. Renewable energy is energy produced from sources like the sun & wind that are naturally replenished and do not run out.

1.) Green energy while similar to renewable energy is a subset of resources that have the highlight environment benefit.

2.) Clean energy sources emit low carbon. & include renewable energy sources along with nuclear power.

3.) Renewable energy resources have been used to generate heat and power for most of human history & relatively recently.



RESEARCH SOLAR ENERGY ELECTRICITY GEOTHERMAL
 RENEWABLE HEATING GLOBAL HYDROPC
 SOURCES POWER
RENEWABLE ENERGY
 FUEL
 WIND POWER TECHNOLOGY RESOURCES
 DEVELOPMENT
 PROCESS BIOFUEL MW
 EFFICIENCY TRANSPORT BIOGAS
 PRODUCTION CAPACITY BIOMASS

पर्यावरण आणि वास्तव विकास : प्रकल्प कार्य

electricity renewable energy make up 12.7% of primary energy use in the United States & 11% worldwide. Renewable Energy is also called green energy because it doesn't pollute air and water.

4) While there is still a strong dependence on fossil fuels for heating, electricity, & transportation the oil market from 1970's for stronger investment into alternative energy source. Additionally the negative effect on the climate change have increased public demand in finding non-fossil fuel based energy, added by government center and standard.

5) This guide follow on resource elements to research the business of generating and distributing renewable energy.

6) Renewable energy is a energy produced from sources like the sun wind that are naturally replenished & do not run out.

7) Renewable energy used for electricity generation, space of water heating & cooling, energy transportation. Renewable energy is a energy that is reproduced from natural process & continuously replenished.

